

गट अ (वरिष्ठस्तर) अधिकाऱ्यास वयाच्या
५०/५५ वर्षांपलीकडे सेवेत राहू देण्यासाठी
करावयाचे पुनर्विलोकन - विशेष पुनर्विलोकन
समिती क्र. १ ची पुनरचना.

महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्रं. - विपुस-१००९/प्र.क्र.७८/०९/१५
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : २९.३.२०१०

- पहा :- १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. विपुस १०९६/प्र.क्र.१२८/१९९६/१५,
दि. २९.११.१९९६
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विपुस १००८/प्र.क्र.५६/२००८/१५,
दि. ११ जून २००८

शासन निर्णय

राज्य सेवेतील गट-अ (वरिष्ठस्तर) अधिकाऱ्यास वयाच्या ५०/५५ व्या वर्षांपलीकडे सेवेत राहू देण्यासाठी पुनर्विलोकन करण्याकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि. २९.११.१९९६ अन्वये सदस्य पदावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याच्या ज्येष्ठता सूचीनुसार ज्येष्ठतम असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून समितीची पुनरचना संदर्भ क्र.२ च्या दि. ११.६.२००८ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली होती. सदर समितीवरील अध्यक्ष / सदस्य हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. आतापर्यंत भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची सिव्हील लिस्ट विचारात घेऊन सध्या मंत्रालयात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठता क्रमानुसार नावाने समिती गठीत करण्यात येत होती. तथापी याबाबत सदर समिती गठीत करताना नियुक्त करण्यात येणाऱ्या अध्यक्ष / सदस्य यांची सेवाज्येष्ठतेनुसार नावानिशी नियुक्ती करण्यात येत असल्याने सेवानिवृत्ती वा अन्य कारणांमुळे वारंवार समितीची पुनरचना करावी लागते. हे विचारात घेता समितीची स्थापना करताना त्यावरील अध्यक्ष / सदस्य यांचे ज्येष्ठतेने नावानिशी नियुक्ती न करता, ती पदनामाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार खालील प्रमाणे विशेष पुनर्विलोकन समितीची कायमस्वरूपी रचना गठीत करण्यात येत आहे.

- | | | |
|---------------|---|---|
| १. अध्यक्ष | - | सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (सेवा)
सामान्य प्रशासन विभाग |
| २. सदस्य | - | सचिव/प्रधान सचिव (वित्त विभाग) |
| ३. सदस्य | - | सचिव/प्रधान सचिव (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) |
| ४. सदस्य सचिव | - | उप सचिव/सामान्य प्रशासन विभाग/का-१५ |

रोटा/एच-३०१२[५००-३-१०]-१

[कृ. मा. प.

सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०१००३२९१७०५२१००१ हा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मु. चिं. पाटील

(म. चिं. पाटील)

उप सचिव महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव
मा. मुख्यमंत्री यांचे सचिव
मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव,
सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग
सचिव/प्रधान सचिव, वित्त विभाग
सचिव/प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग /कार्या-१५
मंत्रालयीन विभागाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
निवड नस्ती
